

Visit

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु.८/१०५/२३

दिनांक २३/०५/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ५४डीआय०११५६१३०० (जुना क्र. ५४/०३१६) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र ती म्हणुन योगेश भानुदास गडकरी अशी नोंद आहे. तसेच संदर्भित मिळकतीचे एकूण १०० चौ. फुट क्षेत्रफळ आहे.

श्री. जाकी अशोक बठिजा रा. बॅरेक नं. १७८७ मागे, उल्हासनगर-५ यांनी दिनांक ०२/०५/२०२३ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र. ४१२०२३००००८९२९) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री. जाकी अशोक बठिजा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- २) श्री. योगेश भानुदास गडकरी (लिहुन देणार) व श्री. ज्ञानेश्वर लखमिचंद रोचलानी (लिहुन घेणार) यांचे दरम्यान नोटरी केलेले खरेदी खत (अ. क्र. १६४१, दिनांक १३/०४/२०१५) ची छायांकित प्रत.
- ३) श्री. ज्ञानेश्वर लखमिचंद रोचलानी (लिहुन देणार) व श्री. जाकी अशोक बठिजा (लिहुन घेणार) यांचे दरम्यान नोटरी केलेले खरेदी खत (अ. क्र. १९०डी/२६४, दिनांक २८/०४/२०२३) ची छायांकित प्रत.
- ४) नोटरी केलेल हमीपत्र/ताबापावती (अ. क्र. १९०डी/२८१, दिनांक ०२/०५/२०२३) ची प्रत.
- ४) दिनांक २९/०४/२०२३ रोजीचा धनुष्यधारी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.
- ५) मनपाकडील प्रतिज्ञापत्राची प्रत. इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.

उपरोक्त कागदपत्रान्वये संदर्भित मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. जाकी अशोक बठिजा अशी नोंद करणेसाठी सदर प्रकरण कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर

लिपीक ,

विषयांकीत प्रकरणी सादर करण्यात येते की, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. ५४डीआय०११५६१३०० (जुना क्र. ५४/०३१६) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. जाकी अशोक बठिजा अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक युनिट क्र.८

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	518-10
Receipt No.	131104/1313
Date	30/5/23
Sign	



No. UMC:TD:UNIT- 8: 105 : 23

Token No. 41202300008129

TO,

SHRI JACKY ASHOK BATHIJA

HUT. BEHD. BK. NO. 1787, ULHASNAGAR- 5

Date : **30 / 05 / 2023**

Sr.No. **54/0316**

Sub: Mutation of Entry as a Occupier in respect of Property bearing
 Sr. No. **54/0316** Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated: 02/05/2023

Sir,

Your name has been entered in place of **YOGESH BHANUDAS GADKARI** Unde Serial No. **0316** Ward No. **54** Prop. No. **54DI011561300** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutation on the basis of the following documents.

1. Copy of Sale Deed & Index- II Registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
2. Conveyance Deed (CD)	No.-----	Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No.-----	Dt -----
4. deed Declartion registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5. Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6. Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7. Release deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8. Letter of Administration granted by court	No.-----	Dt -----
9. Death Certificate of deceased Shri./Smt.	No.-----	Dt -----
10. Indemnity bond / Cansent Affidavit/ POSSESSION LETTER Relinquishment of rights	No. 190D/281	Dt 02/05/2023
11. Objection Notice published in the News paper Namely DHANUSH DHARI	No.-----	Dt 29/04/2023
12. Registered Will	No.-----	Dt -----
13. Probate of will	No.-----	Dt -----
14. Applicant Pratgyaptra	No.-----	Dt 02/05/2023
15. Unregistered Instrument attested by Notary/ Executive Magistrate namely ACREEMENT FOR SALE	No. 1641 No. 190D/264	Dt 13/04/2015 Dt 28/04/2023

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation